Godrej Industries Limited Regd. Office: Godrej One,

Pirojshanagar,

**National Stock Exchange of India Limited** 

Exchange Plaza, Bandra Kurla Complex,

Eastern Express Highway, Vikhroli (E), Mumbai 400079. India.

Tel.: 91-22-2518 8010/8020/8030 Fax: 91-22-2518 8068/8063/8074 Website: www.godrejinds.com

CIN: L24241MH1988PLC097781

Date: January 11, 2020

To,

**BSE Limited**Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Fort,

Mumbai – 400 001

**Ref:** BSE Scrip Code No.500164 **Ref:** GODREJIND

Subject: Intimation of loss of Share Certificates / Issue of duplicate Share Certificates under

Regulation 39(3) of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and

Bandra (East),

Mumbai - 400 051

Disclosure Requirements) Regulations, 2015

Dear Sirs,

Pursuant to Regulation 39(3) of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"), we wish to inform you that the Company has received intimation about loss / misplacement / theft of Share Certificate, details of which are given below:

Folio	Name of the Shareholder	No. of Equity Distinct		ive Nos.	Share Certificate	
Number		Shares	From	То	Number	
0750088	Kavita Vinod Khanna	18	0037656905	0037656922	0407367	
0550088	Kavita Vinod Khanna	798	0051120759	0051121556	0402602	

The public is hereby cautioned against dealing in any way with the above mentioned Share Certificates.

We are enclosing herewith the confirmation received from Computech Sharecap Limited, our Registrar and Share Transfer Agent regarding receipt of the intimation from the above Shareholders regarding loss of their Share Certificates.

The duplicate Share Certificates will be issued only after compliance of required formalities in this regard.

Further, in terms of Regulation 47 of the Listing Regulations, please find enclosed herewith copies of the Notice published in newspapers, viz. Financial Express (in English language) and Mumbai Lakshadeep (in Marathi language) today, i.e., on January 11, 2020.



Godrej Industries Limited Regd. Office: Godrej One,

Pirojshanagar,

Eastern Express Highway, Vikhroli (E), Mumbai 400079. India.

Tel.: 91-22-2518 8010/8020/8030 Fax: 91-22-2518 8068/8063/8074 Website: www.godrejinds.com

CIN: L24241MH1988PLC097781

We request you to take the above information on your record.

Thanking you,

Yours sincerely,

For Godrej Industries Limited

Tejal Jariwala Company Secretary & Compliance Officer (FCS 9817)

#### Encl:

- 1) Confirmation letter of our RTA
- 2) Copies of Notice published in following newspapers on January 11, 2020:
  - Financial Express
  - Mumbai Lakshadeep





To,
Company Secretary,
Godrej Industries Limited
Godrej One, Pirojshanagar,
Eastern Express Highway,
Vikhroli East, Mumbai – 400079.

09<sup>th</sup> January 2020

**Subject: Issue of duplicate Share Certificates** 

Dear Sir,

With reference to the above subject, we would like to inform you that we are in receipt of documents from certain Shareholders intimating us about loss and issue of duplicate Share Certificates. We have completed the verification of the same and the Company may now proceed to issue the advertisement in newspapers prior to the issue of duplicate Share Certificates to the Shareholders. The details of the requests are as under:

		No. of Shares of Face			Old Cert No
Folio Number	Name of the Shareholder	Value Re 1/-	Distinct	tive Nos.	
			FROM	ТО	
0750088	KAVITA VINOD KHANNA	18	0037656905	0037656922	0407367
0550088	KAVITA VINOD KHANNA	798	0051120759	0051121556	0402602

We request you to take the above information on your record and do the needful. Further, kindly keep us informed in case if you receive any objections / claims in this regard.

Thanking you,

Yours faithfully,

For Computech Sharecap Limited

**Authorised Signatory** 

COMPUTECH SHARECAP LIMITED 147, MAHATMA GANDHI ROAD, FORT, MUMBAI - 400 001.

TEL 2263 5000-01 • CIN U67120MH1995PLC095302 • www.computechsharecap.com

Share Transfer & Registry Services

**15** 

## **NOTICE BOARD** CORPORATE ASSOCIATE DIARY

APPOINTMENTS, MOVEMENTS, CELEBRATIONS, HONOURS

**UPDATE: (BPCL)** 

#### **CRDC SWEEPS FROST & SULLIVAN AWARDS**



The Corporate Research & Development Centre (CRDC) of Bharat Petroleum bagged three Awards during Frost & Sullivan Project Evaluation & Recognition Program (PERP) 2019 under the category "Process Innovation Leadership" in Manufacturing Sector. Winner Award for Bharat-Divided Wall Column (B-DWC) Technology: Improving Separation Efficiency and its Application for Maximizing Gasoline Production in Refinery. First Runner up Award for K Model: Desktop Solution for Crude Oil Blend Compatibility & Blend Optimization. Merit of Certificate for FernoChem: Chemical for Furnace cleaning in Refineries Frost & Sullivan's PREP-2019 applauds establishments with revolutionary success stories across industry. The award program is designed to honour the efforts of the companies for initiatives, result orientation and outcome, stakeholder's involvement, overall impact, timeframe, scalability, replicability and sustenance of the project. The participants were mainly from manufacturing, R&D and service sectors. The award was received by Mr. S Bhargava-Executive Director (R&D), Dr. V Ravi Kumar-Gen. Mgr. (R&D), Mr. Rajeev Kumar-Ch. Mgr. (R&D) and Mr. Srinivasulu Kaalva-Sr. Mgr. (R&D) at a glittering ceremony held on 18th December 2019 at Hyatt Regency Hotel, Mumbai.



#### **New India Assurance- Cancer Guard Policy**

India's largest Multinational Premier General Insurance Company New India Assurance Company Limited, has launched a specialized product offering comprehensive insurance solution which shall reimburse the costs towards cancer treatment called "New India Cancer Guard Policy". The policy comes at a time when Cancer treatment has moved on from the conventional approach to a more holistic treatment using the advanced technology. In a function where CMD New India Assurance, Shri Atul Sahai, Dr Anil D'Cruz Director Oncology at Apollo Hospitals and several other senior officials were present. During the launch of the product, CMD Shri. Atul Sahai said that the medical advent and highly professional medical facilities have made it possible to avail specialised treatment in India. He told. although the regular Health policies of the Company cover cancer treatment, this specialized policy helps to opt for the changes in the treatment pattern, as well as meet the increased cost of treatment. Like a proton therapy costs anywhere between Rs.25 to Rs.30 lacs and cannot be addressed by the standard insurance policy usually taken for relatively smaller limits. With the advent of Gama or cyber knife redefining the treatment protocols and confinement to a hospital, a specialized and comprehensive product is needed to cater to such treatments. While nobody wishes to suffer from such illnesses, one needs to have insurance in place if such need arises at a later date. The Highlights of the policy as explained: Offers to cover all methods of treatment for cancer, conventional and advanced, including but not limited to proton therapy and personalized targeted therapies. Offers OPD treatment as Cancer treatment at times may not require immediate hospitalization. Offers cost for reconstruction of the affected body parts following an Onco surgery. Medical second opinion for surgery. Follow up treatment and medical expenses for organ transplant. Offers cancer care Benefit of lump sum payment of 50% of the sum insured on detection of advanced stage of cancer. The Sum insured offered ranges from Rs. 5 lacs to Rs.50 lacs. The New India Assurance has the largest health insurance business in the country. The insurer wrote health premiums of Rs.5149.70 crores at end of Q2 as against the premium of Rs.4227.80 crores as against Q2 of 2018.



#### **Newly appointed Director Finance of MDL**



Shri Sanieev Singhal joined Mazagon Dock Shipbuilders Limited as Director (Finance) on 8th January 20. He holds a First class degree in B.Com (Hons) from Delhi University, a qualified Cost Accountant (CMA) and a recipient of 'Certificate of Merit' from the Institute of Cost & Management Accountants of

India. He started his career with Steel Authority of India Limited (SAIL) at Rourkela Steel Plant, Odisha. Before joining MDL, he was Director (Finance) at Mishra Dhatu Nigam Limited (MIDHANI) for three years. He has a distinguished career of more than 32 years with rich experience in all major areas of the Finance. Besides, he has been awarded the prestigious "Jawaharlal Nehru Award" at SAIL for being an outstanding PSU executive in 2011.

#### **UPDATE (Western Railway)**

#### SHRI SANJEEV MITTAL GIVEN ADDITIONAL **CHARGE AS GM OF WR**



Shri Sanjeev Mittal, a senior officer of the 1982 batch of Indian Railway Service of Engineers (IRSE) has been given the additional charge to look after as GM of WR w.e.f 1st Dec 2019, in addition to his own as GM of Central Railway, subsequent

to Shri A K Gupta, who superannuated as WR-GM on 30th November 2019. According to a press release issued by Shri Ravinder Bhakar – CPRO of WR, Shri Mittal completed his post graduation in Structural Engineering from IIT, Roorkee. He had a brilliant academic career where he bagged three gold medals including Chancellor's Medal at IIT, Roorkee.

# **UPDATE:** (EXIM BANK)

### **EXIM BANK OF INDIA RAISES US\$ 1 BILLION FOR** 10 YEAR TENOR AT A COUPON OF 3.25 % P.A.

The Export-Import Bank of India, on January 06, 2020.

successfully priced a 10 year Bond of USD 1 bn, its third transaction in the 144A/Reg S format. The transaction marks lowest coupon from any Indian issuer for a 10 year USD issuance. The issue attracted a total order book in excess of USD 2.7 billion at close, thereby achieving more than 2.7 times subscription from 184 high-quality investors. The funds thus raised will be used by the Bank to support Indian project exports, overseas investment by way of long term credit and its lines of credit portfolio. The transaction was priced at the fair value of CT10+150 bps, well inside the initial price guidance of CT10+175 bps area, representing significant price tightening of 25 bps and zero new issue premium.

### **UPDATE:** (KRCL)

### **Extension of Special Trains**

Good news for Passengers!!! It has been decided to extend the periodicity of the following Special Trains on existing days, stoppages, timings and composition to clear extra rush of passengers in co-ordination with Central Railway. 1) Train No. 01051 Lokmanya Tilak (T) – Karmali Special (Weekly) leaving ex. Lokmanya Tilak (T) is extended upto 10/01/2020 runs on Friday.2) Train no. 01052 Karmali - Lokmanya Tilak (T) Special (Weekly) leaving ex. Karmali is extended upto 12/01/2020 runs on Sunday.3) Train no. 01016 Karmali – Panvel Special (Weekly) leaving ex. Karmali is extended upto 11/01/2020 runs on Saturday.4) Train no. 01015 Panvel - Karmali Special (Weekly) leaving ex. Panvel is extended upto 12/01/2020 runs on Sunday. Passengers are requested to kindly avail the services.

## **UPDATE:** (Ryan International Group)

## **Chairman's Article by Dr. Pinto**



Christmas is the busiest time of the year for people around the globe. Everyone is fully engrossed in decorations. cooking, buying and shopping during this season. The city squares are all lit up to wel-

come people for Christmas

parties. During this Christmas, encourage yourself to engage in Acts of Kindness towards your family members, Reach out to those in need especially the less fortunate. You may visit an orphanage with your parents to share your time and gifts with them. Share the Gift of Your Time and Talents: This can be just what someone may need. Prayerful wishes to you and to your family as you celebrate Christmas this season. May our Lord Jesus Christ fill you with joy, peace & prosperity the whole vear through 2020.

**UPDATE: (Central Railway)** 

#### **CR GM releases Pension Booklet of guidelines on** retirement benefits

Shri Sanjeev Mittal, General Manager, Central Railway released a handbook on retirement benefits for employees of Central Railway during a meeting with one of the recognised unions. Dr. R. Badri Narayan, Additional General Manager, Dr. A.K. Sinha, Principal Chief Personnel Officer, Principal Heads of Departments and Senior officers of Central Railway were present on the occasion. The Pension booklet contains information regarding the benefits provided to pensioners and all relevant rules pertaining to settlement.



## **UPDATE:** (Jawaharlal Nehru Port Trust)

## **JNPT Achieves New High, handles 5.10 million TEUs in 2019**

JNPT, India's premier container port maintained its impressive performance and achieved a new milestone in cargo handling, registering a throughput of 5.10 million twenty-foot equivalent units (TEUs) in the CY2019, compared to the 5.05 million TEUs achieved in 2018, becoming the first Indian port to scale the peak. JNPT has five container terminals, among them, APM Terminals Mumbai (GTI) handled 2 million TEUs during the year, followed by DP World NSIGT with 0.99 million TEUs and PSA BMCT's 0.82 million TEUs. JNPCT handled 0.77 million TEUs and the throughput of DP World NSICT was 0.52 million TEUs for the year.



#### **BOB Receives Global Lowest Gross Fraud** (Issuer) Award

Mumbai 31st Dec,2019: BOB, the country's second largest bank, was awarded the 'Global – Lowest Gross Fraud (Issuer)' by Visa at the Global Service Quality Awards 2018 Shri Murali Ramaswami and Shri S.L. Jain, Executive Directors of BOB were felicitated by Shri Vaibhay Taranekar. Head – Client Services, India & South Asia of Visa. Global Lowest Gross Fraud (Issuer) recognizes issuers that have the greatest reduction in gross fraud rates. The Award is an annual client performance program honoring Visa's highest-performing acquirers, issuers, and issuer processors.

RELIGARE I LOME



## **C&MD-HPCL** awarded Best CEO (Oil and Gas)

HPCL's Chairman and MD, Shri M K Surana was conferred with Best CEO award for Oil and Gas Sector by Business Today at Business Today MindRush Conclave in Mumbai on 13th December 2019. The award was presented by Hon'ble Minister P&NG and Steel, Shri Dharmendra Pradhan. This vear 240 number of companies qualified for the Business Today Best CEO Survey out of which 21 were from Banking. Financial Services and Insurance (BFSI) sectors and 219 were non-BFSI. The Best CEO survey, which has been conducted since 2012, has evolved over time to capture the nuances of organizational and individual transformations through quantitative and qualitative metrics.

(Rs. in Crore)

Corresponding

3 Months in

preceding period

31.03.2018

Audited

(425.66)

(388.75)

(391.48)

39.19

(99.21)

15.68

EVENTS, ANNOUNCEMENTS, LAUNCHES, CSR INITIATIVES, APPOINTMENTS, MOVEMENTS, CELEBRATIONS

## CENTRAL RAILWAY ADVERTISEMENT RIGHTS ON EXISTING SITES NOTICE INVITING TENDER

Notice inviting Tender for advertisement rights on existing sites through glow signs and boards at following stations of Mumbai Division, Central Railway for a period of 05 years have been uploaded on website www.ireps.gov.in Hence, the tenderers are requested to visit the website www.ireps.gov.in to know the details of tenders. Tender No.: BB-C-465-CP-TDR-DKRD3-19 Station: Dockyard Road Tender No.: BB-C-465-CP-TDR-RRD3-19 Station: Reay Road Tender Closing date Time: 04.02.2020 at 11.00 Hrs. Further Addendum /corrigendum, time extension, clarification etc. if any, in connection with the subject tender, will only be uploaded in the website. Bidders should regularly visit the website to keep themselves updated. Conditional offers will summarily be rejected. RPF Security Helpline 182

# CENTRAL RAILWAY

NOTICE FOR INVITING TENDER Name of the work with its location-Work of Epoxy flooring in lavatories of LHB Coaches at LTT Coaching Depot for a period of one year, Approx. cost of work-Rs. 1,05,78,865/- (Rupees One Crore Five Lakh Seventy Eight Thousand Eight Hundred Sixty Five only), Date of completion- 18 months, Earnest Money-Rs. 2.02.900/- (Rupees Two Lakh Two Thousand Nine Hundred only), Cost of Tender Form- Rs. 5,000/- (Rupees Five Thousand only), Date and Time of closing of tender submission 03.02.2020 up to 15:00 hrs, Tenders shall be accepted only on E-tendering format through the website www.ireps.gov.in Tender document is available in the website., "This tender complies with Public Procurement Policy Order 2017/dated 15.06.2017.", OPEN TENDER NOTICE NO-BB.M. 104.C& W.40.Epoxy.LTT dated 07.01.2020

# PEOPLES INVESTMENTS

RPF Security Helpline 182

LIMITED (CIN: L67120MH1976PLC018836) Registered Office: New Hind House, 3, Narottam Morarjee Marg, Ballard Estate, Mumbai - 400 001, Maharashtra

Email: peoplesinvestments@rediffmail.com

Website: www.pplsinvestments.com Tel: 022 - 2268 6000, Fax: 022 - 2262 0052 NOTICE NOTICE is hereby given pursuant

to Regulations 29 and 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that a Meeting of the Board of Directors of the Company will be held on Friday, January 24, 2020 at 3:00 p.m. inter alia, to consider and approve the Unaudited Financial Results of the Company for the Third

Quarter and Nine Months ended on December 31, 2019. The intimation contained in this Notice is also available on the Company's website www.pplsinvestments.com as also on the website of the Stock Exchange viz. BSE Limited www.bseindia.com

For Peoples Investments Limited Suma G. Nair Fire Wellalexp, epapr Pirector

## RELIGARE HOUSING DEVELOPMENT FINANCE CORPORATION LTD. Central Office: 1st Floor, Prius Global Tower, A-3,4,5, Sector-125, NOIDA-201301 Phone: +91 120 3391000

interest and the other charges thereon within 60 days from the date of receipt of the said notice. The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under sub-section (4) of section 13 of Act read with rule 8 of the Security Interest Enforcement) Rules, 2002 on the as per mentioned date.

The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the Property and any dealings with the property will be subject to the charge of "RHDFCL" for the amounts and interest thereon mentioned against account herein below. "The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, If the borrower clears the dues of the "RHDFCL"

together with all costs, charges and expenses incurred, at any time before the date fixed for sale or transfer, the secured assets shall not be sold or transferred by "RHDFCL" and no further step shall be taken by "RHDFCL" for transfer or sale of the secured assets. DESCRIPTION OF IMMOVABLE PROPERTY Name and address of the

Road, Chikal Dongari, Virar West, Thane, Maharashtra-401302, Also At:- Flat Bearing No. 303, Third Floor, Shree Township, Building No.7, Wing-14, Village Kambalgaon, Taluka District Palghar, Maharstra - 401208 ("The Borrower") & (The Co-borrower)				
Ramasare Bhulla Raidas S/o Bhulla And Kira W/o Ramasare Bhulla Raidas, Both R/o				

Narendra Mauli Apartment, Near Nallasopara Station, Shankar Nagar, Achole Road, Nallasopara East, Thane, Maharashtra-401209. Also At:- Property Bearing No. B-106, 1st Floor, "B" Wing, Jivdani Complex, Survey No.2, Hissa No. Pt. At Village Achole, Taluka Vasai, District Palghar, Thane, Maharashtra-401209, ("The Borrower") & (The Co-borrower)

Date: 07.01.2020 Place: Thane, Maharashtra

Aaryan Publicity

Phone: 022-65881876

B. Y. Padhye Publicity Services,

Mobile: 9320111876

Hook Advertainment

Mobile: 8691800888

Central Advertising Agency,

Charudatta Advertising,

Mahim (W).

Jay Publicity, Dadar (E),

Pallavi Advtg.

Advertising,

Dadar (W),

Dadar (W),

Phone: 24221461

Phone : 24124640

Dadar (W), Mobile: 9869109765

Shree Swami Samarth

Phone: 24440631 Mobile : 9869131962

Phone: 24304897

Time Advertising,

Phone: 2446 6191

Vijaya Agencies, Dadar (W), Phone : 2422 5672.

Media Junction,

Achievers Media

Phone: 22691584

Mobile : 9664132358

Bandra (W.),

NAC

Matunga (W),

Mobile: 9920640689

Phone: 022-66393184/

022-66332340

Mobile: 9820295353/ 9821656198

Matunga (W),

Phone: 24468656 | 24465555

# POSSESSION NOTICE [(Appendix IV) Rule 8(1)]

Whereas the undersigned being the Authorized officer of Religare Housing Development Finance Corporation Limited (RHDFCL), a Housing Finance Company registered with National Housing Bank (fully owned by Reserve Bank of India) under the provision of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (54 OF 2002) (hereinafter referred to as "RHDFCL") and in exercise of the powers conferred under Section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rule, 2002 issued a Demand Notice to the following ("The Borrower") and (The Co-Borrower) to repay the amount mentioned in the notice along with

Borrower/Guarantor/Mortgagor	of the Demand Notice.	Schedule of Property
Kavita Sunil Mishra W/o Sunilmishraand Sunil Kameswar Mishra S/o Kameswar Mishraboth R/o Flat No. 501, Bldg No. 26, Avenue J, Global City, Narangi Bypass Road, Chikal Dongari, Virar West, Thane, Maharashtra-401302, Also At:- Flat Bearing No. 303, Third Floor, Shree Township, Building No.7, Wing-14, Village Kambalgaon, Taluka District Palghar, Maharstra - 401208 ("The Borrower") & (The Co-borrower)	Date: 08.08.2019 Rs. 18,17,521.57 (Rs. Eighteen Lakh Seventeen Thousand Five Hundred Twenty One & Paise FiftySeven Only) along with interest	Schedule-II All that piece and parcel of Flat Bearing No. 303, on third floor, admeasuring 550 Sq. Fts. Build up area/ carpet area in the Building Known as "Shree Township", Building No.7, Wing-14 as oer approve plan constructed on N.A. land bearing survey No./ Gut No. 10+ 58/ 1, Admeasuring 1-15-5 HRP Equivalent To 11550 Sq. Mtrs. of Village Kambalgaon, Taluka District Palghar, M.H401208.  Physical Possession Date 07.01.2020

CLASSIFIED CENTRES IN MUMBAI

Neha Agency, Goregaon (E),

Goregaon (E)

Goregaon (E),

Target Media,

Phone: 26852294

Phone: 2927 5033.

Mobile: 9819099563.

Samartha Advertiser Pvt. Ltd.,

Goregaon (E), Mobile: 8692959648/ 9702307711

AD Support Advertising,

Phone: 28835457/ 28805487

Phone: 28891428 / 22811012

Mobile: 9869463650

Mobile: 9322265715

Phone: 022-28811012

Mobile: 9820489442

Synergy Advertising,

Arihant Advertising.

Phone: 28626679

Mobile: 9004992568

Kandivali (W)

New Boom Ads.

Kandivali (W).

Phone: 28640221

Bijal Visual Ads..

Malad (W),

Signature Malad (W),

Malad(W),

Date and Amount

**Demand Notice** Date: 09.09.2019 Rs.11,04,655.58 (Rs.Eleven Lakh Four Thousand Six Hundred Fifty Five & Paise Fifty Eight Only) along with

All that piece and parcel of property bearing No. B-106, 1st floor, "B" Wing, admeasuring 305 Sq. Fts. I.e. 28.34 Sq. Mtrs. building known as "Jivdan Complex", building situated on the piece and parcel of land bearing survey no.2, hissa no. pt. at rillage Achole, taluka Vasai, district Palghar Thane, Maharashtra-401209 Physical Possession Date 07.01.2020

Authorised Officer M/s Religare Housing Development Finance Corporation Ltd.

Borivali (W),

Borivali (E)

Jeet Publicity

Borivali (W),

Sarvodava

Ad Plus

Borivali (W),

Mira Road (E)

Relations, Mira Road (E),

M.S. Advertising,

Sugo Advertising,

Mayuresh Publicity.

Phone: 0250 - 2503913.

Mobile: 9923935556

Plasma Advertising,

Ronak Advertising,

Phone: 71012345

Rahul Advertising

Phone: 022-65119998

Mobile: 9820200044

Phone: 022-27461970

Virar (W).

Bhayander (E),

Mobile: 9820401077

Mobile: 9833226463

Mobile: 9820006816

Nikharge Advertising,

Borivali (W), Phone: 28921255

Mobile : 9322210176

Mobile: 9322139909

Mobile: 8779657505

Phone: 022-28114235

Mobile: 9833933502

Phone: 022-28160100

Vasai (W), Phone: 7756982329/ 7028565571

Mobile: 9769711727

Ashansi Advertising & Press

Phone: 2833 7799 / 2833 9977.

Falcon Multimedia Pvt. Ltd.,

Note: 1. The above is an extract of the detailed format of Quarterly and Yearly Audited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Quarterly and Yearly Audited Financial Results are available on the Stock Exchange websites (www.nseindia.com, www.bseindia.com) & also on the Company's website (www.valueind.in). For and on behalf of the Board of

VALUE INDUSTRIES LIMITED

Registered Office: 14 K.M. Stone, Aurangabad - Paithan Road,

Village Chittegaon, Taluka - Paithan, Aurangabad - 431 105

CIN No.: L99999MH1988PLC046445

**EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS** 

FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH, 2019

Quarter

Ended

Audited

4.57

(61.73)

(60.50)

(60.95)

(15.44)

(15.44)

31.03.2019 31.03.2019

Ended

Audited

21.41

(280.75)

(275.84)

(276.64)

39.19

(571.37)

(70.39)

(70.39)

Date: 03/01/2020 Place: Mumbai

**Particulars** 

Total Income

Income (after tax)]

Equity Share Capital

of previous year)

(of Rs. 10/- each)

Basic

Diluted

Net Profit/(Loss) for the period before Tax

the period [Comprising Profit/(Loss) for the

period (after tax) & Other Comprehensive

Reserves as shown in the Balance Sheet

Net Profit/(Loss) for the period after Tax

.Total Comprehensive Income/(Loss) for

Reserves (excluding Revaluation

Earnings per Share (not annualised)

VALUE INDUSTRIES LIMITED B. S. KAKADE (DIRECTOR) DIN: 06383819

## केनरा बैंक 🕁 Canara Bank (A Government of India Undertaking)

37, Kshamalaya, Opp. Patkar Hall, New Marine Lines, Thackersey Marg, Mumbai-20. Tel: 22065425/30, Fax: 22065438, Email: cb2360@canarabank.com

ASSET RECOVERY MANAGEMENT BRANCH - I

(Auction Sale Notice for Sale of Immovable Properties) **SALE NOTICE** E-Auction Sale Notice for Sale of Immovable Properties under the Securitisation & Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002

read with proviso to Rule 8 (6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002. Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower and Guarantors that the below described immovable property mortgaged to the Secured Creditors, the Physical Possession of which has been taken by the Authorised Officer of the Canara Bank., will be sold on "As is where is", "As is what is", and "Whatever there is" on 15.02.2020, for recovery of Rs. 28,88,59,297.00 (as on 30.06.2019) plus further interest from 01.07.2019 and cost due to ARM-I Branch of Canara Bank from the Borrower M/s. Purvi Commodities Pvt. Ltd. and the Guarantors 1) Shri Pravin Parekh, 2) Bharat Parekh, 3) Aruna Parekh, 4) M/s. Real Diamond Multitrade Pvt. Ltd. The Reserve Price and Earnest Money Deposit are as mentioned below:

Property Details	Reserve Price (in Rs.)	EMD (in Rs.)
Part and Parcel of Unit No. 50, 2nd Floor, Sidhpura	1,38,00,000.00	13,80,000.00
Industrial Estate, Plot No. 3, Gaiwadi Road, Off	(Rupees One	(Rupees Thirteer
S.V. Road, Goregaon (West), Mumbai-400062	Crore Thirty	Lakhs Eighty
admeasuring 1360 sq. ft., standing in the name of	Eight Lakhs	Thousand
M/s. Real Diamond Multi	Only)	Only)

The Earnest Money Deposit shall be deposited on or before 13.02.2020 at 5.00 P.M. The property can be inspected, with Prior Appointment with Authorised Officer, on

EMD amount of 10% of the Reserve Price is to be deposited by way of Demand Draft in favour of Authorised Officer, Canara Bank, ARM-1 Branch, Mumbai OR Shall be deposited through RTGS / NEFT / Fund Transfer to credit of account of Canara Bank, ARM Branch. Mumbai A/c No.: 1389296000002, IFSC Code: CNRB0001389 on or before 13.02.2020:

For detailed terms and conditions of the sale please refer the link "E-Auction" provided in Canara Bank's website (www.canarabank.com) or may contact Mr. Manoj S. R., Chief Manager, ARM-1 Branch of Canara Bank, Ph. No. 022-22065425, 30, 38, 9787242782, S. K. Choudhary - 8169845618, during office hours on any working day.

For the said properties there is no encumbrance to the knowledge of the bank.

Canara Bank M/s. Purvi Commodities Pvt. Ltd., Sri Bharat Parekh, G/1, Ganesh Bhuvan CHS Ltd. Daftry Road, Malad (East), Mumbai - 400097

M/s. Real Diamond Multi Trade Pvt. Ltd., 21/23, Mumba Devi Mansion, 2" Floor, Shop No. 14/A, Dhanji Street, Mumbai - 400003 Damyanti Parekh, 602, Panchavati Apt., Tilak Vidyalay Rd., Vile Parle (E), Mumbai-47.

#### Follow us on ♥ @SCRailwayindia Details of the Tender Notices of S.C Railway can be seen on our website : www.scr.indianrailways.gov.in

SOUTH CENTRAL RAILWAY

#### NOTICE **VENDOR MEET ON 24.01.2020**

hrs to 13.00 hrs in the Auditorium, Rail Nilayam, Secunderabad, to educate supplier regarding benefits of opting Letter of Credit as mode of payment and to develop new vendors. All Existing and Prospective Vendors may get themselves registered in advance over phone or by contacting: Sri Abdul Rasheed, Dy.CMM/IC/SCR Mob: 9701370759

South Central Railway is organizing Vendor Meet On 24.01.2020 from 10.30

Sri M. Madhusudan Rao, CDMS/SCR Mob: 8143204736 e-mail: dycmmicscr@gmail.com or may also get registered at the Venue

on 24.01.2020 at 10.30 hrs on wards. A0066 Principal Chief Material Manager/SCRIy, Secunderabad

> SYNDICATE BANK, Homji Street Mumbai सिडिकेटबैक SyndicateBank

1st floor, 10 Homji Street Fort, Mumbai Maharashtra 400001 br.5077@syndicatebank.co.in

POSSESSION NOTICE [Appendix IV under the Act-Rule-8(1)]

Whereas, the undersigned being the authorised officer of the Syndicate Bank under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under section 13(2) read with rule 3 of the Security Interest (Enforcement Rules, 2002 issued a demand notice dated 06/11/2019 calling upon the borrower/surety/owner of the property, Sri/Smt., BABUBHAI MANJIBHAI SAVALIYA, MENABEN BABUBHAI SAVALAIYA, to repay the amount mentioned in the notice being Rs. 9180853.14 (Rupees Ninety One Lakh Eighty Thousand Eight Hundred Fifty Three and Paisa Fourteen Only)

within 60 days from the date of the said notice. The borrower/surety/owner of the property having failed to repay the amount notice is hereby given to the borrower /surety/owner of the property and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under subsection (4) of section 13 of the Act read with rule 8 of the Security (Enforcement Rules, 2002 on this the 6th day of January 2020.

The borrower's attention is invited to the provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets. The borrower/surety/owner of the property in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the

property will be subject to the charge of the Syndicate Bank, Homji Street,

Mumbai Branch for an amount of Rs. 9180853.14 and interest thereon, costs etc. Description of the Immovable Property All that part and parcel of Land With Ground Storied Bunglow & Other Structure Situated at Land Bearing Plot No. 101, 102, 103, 104 GUT No. 901 Of Village Shirgaon, Opp. Canbara Industries, Old Satpati Road, Rajewadi,

Palghar (W) Taluka & District palghar - 401404, Maharashtra owned by

Babubhai Manjibhai Sawaliya Bounded: On the North: By Factory, On the South: By Bhavani Complex, On the East: By Internal Road, On the West: By Open Space Date: 06.01.2020

**Authorised Officer** Place: Mumbai (Syndicat Bank)



#### Godrej Industries Limited CIN: L24241MH1988PLC097781

Regd. Office: "Godrej One", Pirojshanagar, Eastern Express Highway, Vikhroli (East), Mumbai - 400079, Maharashtra; Tel.: 022-25188010; Website: www.godrejindustries.com; Email: investor@godrejinds.com NOTICE is hereby given that the following Share Certificates are

stated to be lost/misplaced/stolen and the registered holders thereof/ claimants thereto have applied to the Company for issue of duplicate Share Certificates:

Number		Equity Shares	From	То	Certificate Number
0750088	Kavita Vinod Khanna	18	0037656905	0037656922	0407367
0550088	Kavita Vinod Khanna	798	0051120759	0051121556	0402602

should lodge their claim(s) or objection(s) within 15 (Fifteen) days of the date of publication of this Notice. If within 15 (Fifteen) days from the date hereof, no claim is received by the Company in respect of the said Share Certificates, duplicate Share Certificates will be issued. The public is hereby cautioned against dealing in any way with the above mentioned Share Certificates.

For Godrej Industries Limited

Tejal Jariwala Date: January 11, 2020 Company Secretary & Compliance Officer S 9817)

#### Phone: 26552207 Mobile: 8652400931 Phone : 2422 9241/ Mobile: 9869666222 *2422 0445*. Shark Enterprises, Goregaon (É), Phone: 022-26863587 DATEY Advertising, Datey Bhavan, Dadar (W) Mobole: 8452846979/ Kirti Agencies, Khar (W), Phone: 26047542. Adresult Services, Goregaon (W) Phone: 28762157 / 28726291.

Phone: 26146229 Promserve Vile Parle (W), Mobile: 9167778766

Hindustan Advertising

Vile Parle (W).

Mobile : 9867445557

Space Age Advertising,

Bandra (E)

Venture Andheri (E) Phone: 61226000 Anuja Media Andheri (W),

Mobile: 9152895703 **Bombay Publicity** Andheri (W) Mobile : 9870703542

Carl Advertising, Andheri (W), Phone: 6696 3441 / 42. Gauri Press Con

Mobile: 9820069565/ 9820069568 Kevon Publicity Andheri (E.) Phone: 28253077 Mobile: 9920992393 Lokhandwala Advertising,

Andheri (W), Phone: 26364274 / 26316960. Multimedia Informatics Andheri (W),

Prime Publicity Services, Andheri (E), Phone: 26839686 / 26830304.

Zoyz Creations Andheri (W), Phone: 022-26288794 Mobile: 9833364551/ 9820199918 P. V. Advertisers. Jogeshwari (W)

Mobile: 9820123000

Mobile: 8779275373 Popular Publicity Kandivali (W), Mobile: 9820994485 Vikson Advertising Agency

S.Kumar Publicity, Kandivali (W). Phone: 28645005 Mobile: 9820433200 Super Age Borivali (E) Phone: 42872727

Vashi. Phone: 27898472 Mobile: 9820889848

Siba Ads & Communications, Phone: 27892555/ 61372555

Mobile: 9324102060/ 9820152753

Date: 08.01.2020 Authorised Officer. Place: Mumbai

Sri Pravin Parekh, 602, Panchavati Apt., Tilak Vidyalay Rd., Vile Parle (E), Mumbai-47.

Smt. Aruna Parekh, G/1, Ganesh Bhuvan CHS Ltd., Daftry Rd., Malad (E), Mumbai-40009

Sd/-

Place: Mumbai

Name of the Shareholder No. of Distinctive Nos.

**PUBLIC NOTICE** 

1.03.2003 leaving behind him his legal heirs Mr. Vija

umar S/o Baijnath Prasad . That Mr. Ramnath D. Soni

Mr. Ramnath D. Sharma has nominated in society to M

Vijay Kumaras his nominee and society has been accepted the said nomination, now Mr. Vijay Kumar have right to make an application before the society for transfer the saic flat with all shares in his name with all right title and interes any person and legal heirs of that Mr. Ramnath D. Soni (@ Mr. Ramnath D. Sharma, having any right, title, and interes in the above said flat and or any part thereof by any way kindly inform me with original documentary evidence, within 15 days from the date hereof, failing which such claims, if any shall not the considered and shall he deemed to have

nny shall not be considered and shall be deemed to ha een waived and abandoned.

# मोदी सरकारसाठी २०२० मधला हा मोठा धक्का : सुरजेवाला

नवी दिल्ली, दि.१० : काश्मीरमध्ये इंटरनेटवर पूर्णपणे बंदी आणणं जाचक असून ही बंदी काळापुरती काही मर्यादित असावी असं मत सर्वोच्च न्यायालयाने

न्यायालयाच्या या निर्णयावरू काँग्रेसने मोदी सरकारवर टिप्पणी केली आहे. वर्ष २०२० मधला मोदी सरकारसाठी हा धक्का असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. शिवाय, मोदी सरकारला याची देखील आठवण करून देण्यात आली आहे की, देश त्यांच्या समोर नाहीतर राज्यघटनेसमोर झुकतो, असे देखील काँग्रेसकडून गेले म्हटले

सिंह सुरजेवाला यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. सर्वोच्च न्यायालयाने मोदी बेकायदेशीर कामकाजास हे सांगत मोठा धक्का दिल आहे रवातंत्र्य अधिकार एक मुलभूत आहे. तसेच, त्यांनी दावा केला आहे की, मोदी-शाह यांच्यासाठी दुहेरी धक्का आहे की, विरोधास कलम १४४ लावून दाबता येत नाही. मोदींना याची आठवण देण्यात आली आहे की, देश त्यांच्यासमीर नाहीतर झूकतो. राज्यघटनेसमोर देखील अस सुरजेवाला

काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप

# मायझवाने चाहत्यांमध्ये वाटले ९० लाख डॉलर्स



जपान, दि.१० : युसाकू मायझवा हे नाव जपानम धील फॅशन जगतातील मोठं आहे. त्यांना अचानक सणकी आली आणि त्याने ट्विटरवरील त्याच्या पाठीराख्यांना लाख 90 देण्याचं ठरवलं. हा एक सामाजिक असल्याचं त्यांनी आहे. हे पैसे मि ळाल्याने पाठीराखे आनंदी होतात का हे आपल्याला पाहायचे असल्याचे मायझवा यांनी सांगितले

मायझवा यांनी १००० पाठीराख्यांना प्रत्येकी दहा लाख येन देणार असल्याचं जाहीर केलं आहे. लाख येन म्हणजे ९ हजार डॉलर्स इतकी रक्कम होते. १ जानेवारी रोजी मायझवाचे ट्रिट ज्या लोकांनी रिट्रिट केले होते. त्यातील पाठीराखे निवडले जाणार या पाठिराख्यांना जे पैसे मिळतील त्यामूळे त्यांच्या ाप खर्चासाठीही आयुष्यात काय फरक पडतो आहे. मायझवा हा त्याच्या नियमितपणे तपासले पैशांशिवाय जग कसे असेल जाणार आहे. हा एक अत्यंत याबाबतच्या भाकितांसाठीही प्रसिद्ध आहे. महत्वाचा सामाजिक प्रयोग असून यामध्ये संख्यातज्ज्ञांनी

मायझवा याने केले आहे. हा इलॉन मस्कच्या रुपेस-एक्स कार्यक्रमाद्वारे चंद्रावर जाणारा प्रवासी आहे. कला आणि महागड्या गाड्यांचा शौकीन असलेला

सहभागी व्हावे असे आवाहन

अर्थकारण्यांनी

आणि

#### TENDER NOTICE

मायझवा हा त्याच्या वारेम

SHEETAL NIKETAN Co.Op.SOC.LTD." ocated at:- Kharigaon, Survey No. 136, lissa No. 6/P.B.P Road, Bhayander (E),

Tal. / Dist. - Thane - 401 105 Invite Sealed item rate tender for e Repairs, Painting & allied work Tender can be collect from

Consultant office from: 13/01/2020 to 18/01/2020 Between 11.00 AM to 5.00 PM Date of submission 19/01/2020 At Society Office Upto 1. PM Note: Society / PMC reserves right to reject any tender withou assigning any reason

#### M/s. TECH - TEAM **CONSULTING ENGINEERS**

Project Management Consultant Shop No. 12, Rahila Park, athanwadi Road, Next to Gamco Marble. R.S Marg, Malad East, Mumbai - 400 097. Contact. No.

7710838526 / 9029295105 Tender Cost :- Rs. 2,200/ + GST [N.R.]

#### जाहीर नोटीस

आम जनतेला माहितीकरिता कळविण्यात येते की, आमचे अशिल श्री.के. कृष्णा राज राव यांची आई श्रीमती के. प्रभावती व्यास राव यांच्या मालकीची फ्लॅट नं. ६०४, सहावा मजला, सी विंग,वसंत फिओना को.हौ.सोसा.लि. व्हिलेज पाचंपाखाडी,ठाएँ (प) ४००६०१, येथे ४३७ स्वे.फूट कार्पेट चा फ्लॅट व हया सदनीकेबाबतचे प्रत्येकी ५०रु. किंमतीचे अन्.क्र.२०११ ते २०२० हे दहा भाग असलेले शेंअर्स सर्टिफिकेट नं.२०२ धारण केलेले आहे. सद फ्लॅट आमचे अशिलाची आई श्रीमती के. प्रभावर्त व्यास राव यांनी शेठ डेव्हलोपर्स प्रा.लि. यांच्याकडन विकत घेतलेले होते.

आमचे अशिलाचे आई श्रीमती के.प्रभावती व्यार राव व मृत्यु दाखल्याप्रमाणे नाव श्रीमती प्रभावतं व्यास राव ह्यांचे दिनांक २९/०९/२०१७, रोर्ज निधन झाल्याने तसेच त्यांच्या मृत्यूप्रश्चात त्यांना एक मलगा, श्री.के. कष्णा राज राव व चार मली सौ. सभद्र आर.राव, सौ.एम.कविता.एस.शास्त्री, सौ.कल्पन मोहन धारेश्वर, सौ.कुसुमा डी. राव, असे पाचच कायदेशीर वारस असल्याने त्यातील चारही मुलींर्न हक्कसोड पत्र नोंदणीकत नंबर TNN-12-1932-2019 दिनांक १८.०२.२०१९ करुन सदर सदनिका मय श्रीमती के.प्रभावती व्यास राव यांच्या पश्चात आमर् अशील श्री.के.कृष्णा राज राव यांना सदर वसंत फीओना को.हौ.सोसा.लि. यांच्या दप्तरी हस्तांतरी झालेल आहे. माझ्या अशीलांच्या नावे शेअर सर्टिफिकेट मध्ये दाखल करण्यात आलेले आहे. त सदर सदनीका आमचे अशीलाने विकण्याचे ठरविलेले

तरी सदर सदनीकेवर कोणाचाही विक्री, गहाण बोजा, बक्षीस, न्यास, भाडेपट्टा, ताबा, वारसा हक्व धारणीधीकार, देखभाल, सुवीधाधीकार जप्ती किंव अन्य अधिकार अशा कोणत्याही प्रकारचा हक्व अधिकार हितसंबंध बाबतीत कोणत्याही प्रकारचे तकार किंवा हरकत असल्यास ही नोटीस प्रसिध झाल्यापासून १५ दिवसांच्या आत खाली सही कणा यांच्याकडे लेखी स्वरुपात पुराव्यासह हरकत दाखर करावी व त्याची पावती घ्यावी. अन्यथा सदर सदनिकेचे टायटल निर्वेध व चोख आहे असे समजन ऱ्यानंतर कोणाचाही तसा हक्क असल्यास नाणीवपूर्वक सोड्न देण्यात आला आहे असे समज् माझे अशिल श्री.के. कृष्णा राज राव हे सदर सदनिक विक्रीच्या संदर्भातील पुढील कारवाई करतील व त्यानंतर कोणाचीही कसलीही तक्रार विचारात घेतली जाणार नाही याची नोंद घ्यावी. मुदतबाहय हरकतं असल्यास त्या आमचे अशीलांवर बंधनकारक राहणा नाहीत याची संबंधीतांन नोंद घ्यावा

ॲड. ना.अं. रंगाप् शॉप नं.४, बिल्डिंग नं.११ विजय विलास, मुछाला कॉलेजमार घोडबंदर रोड, ठाणे (प) ४००६१ दि.: ११.०१.२०२० मो.९८९२८७३८७१

#### PUBLIC NOTICE Notice is herby given that

Smt.Lilaben Vitthaldas Patel & Mr. Dharmesh Vitthaldas Patel residing at C33/819, OmGiri CHS, Sector 8, Charkop Kandivali West Mumbai 400067 is the gistered Holder of 005 fully paid up share of Rs. Fifty each numbered from 161 to 165 has Lost/ Misplaced and have applied for a Duplicate Share Certificate to the society & a Police complain regd under no 1845/19 has also been registered with the Charkop Police Station by them.

Any person or Persons having any objection in this regard should make written application to the secretary of the society aving address at OmGiri CHS Ltd., Secto 8, Charkop, Kandivali West, Mumbai 400067 within 14 days from the publication of this notice.

If no objection is raised the society will issue a duplicate share certificate as prescribe under the Bye Laws of the

Charkop Om Giri Co-op. Hsg. Soc. Ltd. Regn. No. MUM/TNA/MHADB/HSG/WG/(TC)/12422/05-06 Date: 10/01/2020

येथे सचना टेण्यात येत आहे की सोमा बेव्हरेजेस खा कारखानीस यांच्यासह श्री. शशिकांत कारखानीर यांचे संयुक्त नावे असलेले एकूण २००० समभागाकरित अनुक्रमांक २९७५१ ते ३०७५० धारक १०० -अर्सकरिता भागप्रमाणपत्र क्र.३३ आणि अनुक्रमांव २८७५१ ते २९७५० धारक १००० शेअर्सकरित ागप्रमाणपत्र क्र.३२ तसेच फोलिओ क्र.३० यास नदर भागप्रमाणपत्रासह भाग हस्तांतर प्रपत्र आमच्याकडे दिनांक २७.१०.२०१४ रोजीचे करारनामानुसार आमच्य गर्वे इस्तांतरणाकरिता आमच्याकडे देण्यात आले होते हरवले/गहाळ झाले आहे आणि जाहिरातदारांन पाऐवजी द्य्यम भागप्रमाणपत्र वितरणासाठी कंपनीक अर्ज केला आहे. जर कोणा व्यक्तीस सदर शेअर्सबाबर दावा असल्यास त्यांनी त्यांचे दावा कंपनीचे नोंदणीकुर कार्यालय-तळमजला, सोमा टॉवर, एसबीआर लमोहर सोसायटी, आर.एम. भट्टाड रोड, चिकुवाडी बोरिवली (पश्चिम), मंबई-४०००९२ येथे सचनेच्य तारखेपासून १५ दिवसांत सादर करावेत, अन्यथा सद

जाहीर सूचना

डॉ. जसमीत बी. देसाई श्री. बिपीनचंद्र एम. देसाई

शेअर्ससंदर्भात दुय्यम भागप्रमाणपत्र वितरणाची प्रक्रिय

दिनांक: ११ जानेवारी, २०२० ठिकाण: मुंबई

कंपनी सुरू करेल.

#### **PUBLIC NOTICE**

This is to bring to the notice of the public at large that our client being Mr. Yashpal Bahl who is the owner of Flat No. 18-B, 18th Floor, Tower B, Viceroy C.H.S. Ltd., Thakur Village, Kandival (East), Mumbai – 400101 (said flat and of commercial units being Shor no 3 Rock Garden Society C H S Ltd Sundarwan Complex, Shastri Naga Opposite Kalinga Restaurant, Oberc ink Road, Andheri (West), Mumba 400053 and Office No. 34, 3rd Floo Maker Chambers VI, Plot No. 22 Nariman Point, Mumbai - 400021, unable to trace the original sale purchase documents/ agreements o the above mentioned said propertie and believes that the said document ave either been lost/misplaced of lave been stolen, and the same are no traceable even after he putting in a lo of efforts to find the same

ny person/s having any, rights, title nterest and/or claim of any natur vhatsoever towards the said abov roperties should make the sam nown to the undersigned in writin vith proof thereof within a period o fifteen (15) days from the date of publication hereof, failing which, the exclusive rights, interest & title wit espect to the said abovementione roperties shall be so dealt by ou ient as per his wishes without an reference to such claim/s (if any), and he same will be considered as dul

Dated - This 11th day of January, 2020

odd Advocate Nazim Hashim Yete 69, Citi Mall, near Infinity Mall, New Link Road, Andheri (w), Mumbai 400053. Mobile no. +91 989233488.

#### जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येते की. माझे अशिल **श्री. विक्रम सिंग** ह आरएनए रिजन्सी पार्क को-ऑपरेटिव्ह हौसंग सोसायटी लिमिटेड (सदर सोसायटी म्हणन संदर्भ), पत्ता: आरएनए मिलेनियम टाऊनशिप महाराष्ट्र नगरजवळ, एम.जी. रोड, कांदिवर्ल (पश्चिम), मुंबई-४०००६७ या सोसायटीचे . सदस्य आहेत आणि फ्लॅट क्र.बी-१०३, १ल मजला, इमारत क्र.१ या जागेचे मालक असून त्यांच्याकडन सदर सोसायटीदारे वर संदर्भीत फ्लॅटबाबत वितरीत अनक्रमांक २५१ ते २५५ (दोन्ही समाविष्ट) धारक रु.५०/- प्रत्येकीचे ५ पुर्णपणे भरणा केलेले शेअर्सकरिता मुळ भागप्रमाणपत्र क्र.००५१ हे त्यांच्या ताब्यातून हरवले/गहाळ झाले आहे. माझे अशिलांनी वर गमर भागपमाणपत्र हरवल्याबाबत चारकोर पोलीस ठाणे, कांदिवली (पश्चिम), मुंबई येथे दिनांक ०७.०१.२०२० रोजी तक्रार नोंद केली आहे आणि ते अनुक्रमांक ५७/२०२० अंतर्गत

नोंदविण्यात आले आहे. कोणा व्यक्तिस वर नमुद सदर मुळ भागप्रमाणपत्रासंदर्भात काही माहिती/आक्षेप/ दावा, मागणी, अधिकार, हक्क, हित, लाभ इत्यादी असल्यास त्यांनी सदर सचन प्रकाशनापासून १४ (चौदा) दिवसांच्या आत खालील स्वाक्षारीकर्ताकडे सर्व पृष्ठयर्थ दस्तावेजांच्या प्रतींसह लेखी कळवावे अन्यथा . अशा व्यक्तींचे असे दावे असल्यास ते सोडन दिले आहेत असे समजण्यात येईल आणि तदनंत कोणताही दावा विचारात घेतला जाणार नाही आणि वरील भागप्रमाणपत्राऐवजी सदर रिजन्य पार्क को-ऑपरेटिव्ह हौसंग सोसायटी लिमिटेड यांच्याकडून दुय्यम भागप्रमाणपत्र प्राप्त करण्याच अधिकार माझ्या अशिलास असेल.

#### मालमत्तेची अनुसुची

फ्लॅट क्र.बी-१०३, क्षेत्रफळ ७९२ चौ.फु बिल्टअप क्षेत्र, १ला मजला, इमारत क्र.१ आरएनए रिजन्सी पार्क को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड म्हणून ज्ञात इमारत, आरएनए मिलेनियम टाऊनशिप, महाराष्ट्र नगरजवळ एम.जी. रोड, कांदिवली (पश्चिम), मुंबई-४०००६७, जमीन सीटीएस क्र. ६१९(भाग) ६५१, ६५२(भाग), ६५७(भाग), ६५८ ६५९(भाग), ६७२(भाग), गाव बोरिवली, तालुका बोरिवली, मुंबई उपनगर येथील जिमनीचे सर्व भाग व खंड.

ठिकाण : मुंबई आर. जे. चोथानी दिनांक: १०.०१.२०२० ए-१०४, अंबिका दर्शन, सी.पी.रोड, कांदिवली (पूर्व), मुंबई-४०० 🚉

#### निविदा सूचना

रॉक व्ह्य अपार्ट. को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि., प्लॉट क्र.१०, भवानी नगर, मरोळ .... ारोशी रोड, अंधेरी (पुर्व), मुंबई-५९. ई–मेलः rockviewchs@gmail.com. संपर्क व्यक्ती:

ॲलेक्स फर्नान्डीस ९७६८७१६७५२ रॉक व्ह्यु अपार्ट. को–ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी . याँचे रिटेनींग/कम्पाऊंड भिंतीचे बीओक्यु/ सर्टिफिकेशनकरिता बीएमसी मान्यता प्राप्त प्रकर समुपदेशक/संरचना अभियंता यांच्याकडून मोहोरबंद बोली आम्ही मागवित आहोत. इच्छक पक्षकारांनी संपुर्ण तपशील व नियमासह मोहरबंद दरपत्रक सादर करावेत. दिनांक १६ जानेवारी, २०२० रोजी सायं.५.००वा. पर्यंत कुरियर/हस्ते पोहोच सादर करावेत.

नेटलिंक सोल्युशन्स (इंडिया) लिमिटेड

नीआयएन:एल४५२००एमएच**१९८४पीएलसी०३४७८**९

नोंदणीकृत कार्यालय: ५०७, लक्ष्मीप्लाझा, लक्ष्मी

्इंडस्ट्रियल इस्टेट, न्यू लिंक रोड, अंधेरी (प),

मुंबई-४०००५३, महाराष्ट्रे. दूर.:०२२-२६३३५५८३

२६३३५५८४, वेबसाईट:www.nsil.co.in ई-मेल:netlink@easy2source.com

बोर्ड सभेची सूचना

. प्रेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोज

रेक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ४७(१)

नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३१ डिसेंबर, २०१९ रोजी संपलेल्या तृतीय तिमाहीकरिता कंपनीचे भ्रलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता

देणे याकरिता कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालया **सोमवार, २० जानेवारी, २०२०** रोजी कंपनीच्या संचाल

नियम ४७(२) नुसार पुढील तपशिल कंपनीच्या www.nsil.co.in वेबसाईटवर आणि स्टॉक

क्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटव

नेटलिंक सोल्युशन्स (इंडिया) लिमिटेडक्रित

जाहीर नोटिस

या जाहीर नोटीसद्वारे कळविण्यांत येते की. माझे

अशिल श्रीमती आशा जगदीश सावंत, यांचे पती

क्र.जी/३, श्रीकृपा को.ऑ.हा.सो.लि., प्रगती

नगर, आचोळे रोड, नालासोपारा(पूर्व), जि.

पालघर, या फ्लॅटच्या कायदेशीर मालॅंक आहेत,

परंतु सदर फ्लॅटचा मे. प्रगती बिल्डर्स व

श्री.सावियो अंताव, यांच्यामध्ये दिनांक

१६/०८/१९८४ रोजी निष्पादित झालेल्या

कराराची मुळ प्रत त्यांचेकडून कुठेतरी गहाळ झाली आहे व म्हणून त्यांनी तुळींज पोलीस ठाणे येथे दि.

०७/०१/२०२०, रोजी प्रॉ.मि.र.नं. ८२/२०२०, अंतर्गत तक्रार नोंदविलेली आहे

तरी जर सदर कराराची मुळ प्रत कोणाही इसमांस

सापडली असल्यास अथवा कुठल्याही प्रकारे

हक्क, दावा किंवा हितसंबंध असल्यास सदर नोटीस

प्रसिद्धीच्या तारखेपासून १५ दिवसांच्या आत खालील पत्त्यावर संपर्क करावा, अन्यथा त्यानंतर

कुठल्याही प्रकारचा हक्क अथवा दावा असल्यास

मान्य केला जाणार नाही व तसेच तो माई

अशिलांवर बंधनकारक राहणार नाही याची कृपय

दि. ११/०१/२०२० एस.के. चतुर्वेदी ॲन्ड असोसिएट्स

(ॲडवोकेट, हाईकोर्ट) बी/२०४, सिताराम भवन, आचोळे रोड, नालासोपारा पु. जि. पाला

नोंद घ्यावी

जगदीश सावंत, यांचे मृत्युनंतर फ्लॅट

मंडळाच्या आदेशान्वये

कार्यकारी संचालिका व सीएफओ

ांडळाची सभा होणार आहे

देनांक: १० ०१ २०२०

Date: 11/01/2020 SATISH S. CHAUBEY Date: 11/01/2020 Advocate High Court B/123, Ostwal Ornate Bldg. No. 2, Jesal Park Bhayander (East) Dist.: Thane – 401105.

#### जाहीर सूचना

येथे सचना देण्यात येत आहे की. श्रीमती जयागौरी गिरीजाशंकर जोशी या अमिराज को-ऑप. हौ. सोसायटी लि.. एस.व्ही. रोड दहिसर (पुर्व), मुंबई-४०००६८ या सोसायटीच्या सदस्या असून त्यांच्या नावे अमिराज को-ऑप. हौ. सोसायटी लि.चे फ्लॅट क्र.३०१, डी विंग, क्षेत्रफळ ३६५ चौ.फु. बिल्टअप क्षेत्र व अनक्रमांक ४७१ ते ४७५ (दोन्ही समाविष्ट) धारक रु.५०/- प्रत्येकीच दर्शनी मुल्याचे ५ शेअर्सकरिता भागप्रमाणपत्र क्र.९५ यांच्या नावे आहे (यापढे सदर फ्लॅट म्हणून संदर्भ), यांचे ०२.०२.२०१७ रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात त्यांची ३ मुले अर्थात १.श्री. उमेश गिरीजाशंकर जोशी, २ श्री. महेश गिरीजाशंकर जोशी, ३. श्री. हितेश गिरीजाशंकर जोशी आणि ४ विवाहीत मुली नामे श्रीमती मिनाक्षी आय. जोशी, श्रीमती उर्मिला सी. ओझा. श्रीमती उषा बी. मेहता श्रीमती अरुणा एन. ठक्कर हे कायदेशीर वारसदार आहेत. जयागौरी जोशी यांचे पती श्री. गिरीजाशंकर जोशी यांचे २५.११.२००० रोजी निधन झाले. इतर कायदेशीर वारसदारांद्वारे निष्पादित दिनांक ०२ १२ २०१९ रोजीच्या मक्तता करारनाम आधारावर मयत सदस्याचे कायदेशीर वारसदारांपैकी एक असलेले श्री. महेश गिरीजाशंकर जोशी यांच्या नावे सदर फ्लॅट हस्तांतरीत करण्यात आला होता

कोणा व्यक्तीस सदर फ्लॅटबाबत काही दाव दिवसांत खालील स्वाक्षरीकर्ताकडे त्यांचे दावे सर्व आवश्यक दस्तावेजांसह लेखी स्वरुपात कळवावे. अन्यथा असे कोणतेही दाव आणि/किंवा मागणी असल्यास ती त्याग आणि/किंवा स्थगित केले आहेत असे समजले जाईल आणि कोणताही दावा अस्तित्वात नाही असे समजले जाऊन तद्नंतर कोणताही दावा विचारात घेतला जाणार नाही

सही/- ॲडव्होकेट शंकर बी. दुर्गाद ४०२, श्री अष्टविनायक कोहौसो प्लॉट क्र.१६, गोराई, बोरिवली (पश्चिम)

मुंबई-४०००९१ दिनांक: ११.०१.२०२० ठिकाण: मुंबई

#### IN THE PUBLIC TRUSTS REGISTRATION OFFICE **GREATER MUMBAI REGION. MUMBAI**

Dharamdaya Ayukta Bhavan, 2nd floor, 83, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai-18.

**PUBLIC NOTICE OF INQUIRY** 

Change Report No: ACC / IV / 5781 / 2019 Filed by: Fr. Anthony Toscano S. J.
In the matter of "THE BOMBAY XAVERIAN CORPORATION PVT. LTD"

P.T.R. No D-264 (Mumbai) All concerned having interest -

WHEREAS, the Reporting trustee of the above trust has filed a Change Report u/s 22 of the Maharashtra Public Trusts Act,1950 for bringing the below described property on the records of the above named trust and an inquiry is to be made by the Assistant Charity Commissioner, Greater Mumbai Region, Mumbai, Viz. 1) Whether this property is the Property of the trust and could be

#### Description of the property:

"All that piece and parcel of land admeasuring 1 Acre 15 Gunthas or 6,655 sq. yds (i.e. 5,564 sq. mtrs. approx.) bearing CTS No.1, Survey No.119-B, situated at Village Chakala, Maduradas Vassanji Road, Andheri (East), Mumbai-400 093 and purchased vide Order of Collector of Bombay, Suburban District, Bombay Total Consideration: Rs. 5,324/- (Rupees Five Thousand Three

Hundred Twenty Four only)

This is to call upon you submit your objection, if any in the matter Region. Mumbai at the above address within 30 days from the date of publication of this notice.

Given under my hand and seal of the Hon'ble Charity Commissioner, Maharashtra State, Mumbai.

This 10th day of January. 2020.



Superintendent-J, Public Trusts, Registration Office, gion, Mumbai.



नोंदणीकृत कार्यालय: गोदरेज वन, पिरोजशानगर, इस्टर्न एक्सप्रेस हायवे, विक्रोळी (पूर्व), मुंबई-४०००७९, महाराष्ट्र. दूर.:०२२-२५१८८०१०,

वेबसाईट:www.godrejindsustries.com, ई-मेल:investor@godrejinds.com येथे सूचना देण्यात येत आहे की, खालील भागप्रमाणपत्र हरवले/गहाळ झाले/चोरीस गेले आहेत आणि नोंदणीकृत धारक/दावेदारांनी दुय्यम भागप्रमाणपत्र वितरणासाठी कंपनीकडे अर्ज केला आहे

फोलिओ भागधारकांचे सम अनुक्रमांक भागांची पासून प्रमाणपत्र संख्या ०७५००८८ कविता विनोद खन्ना १८ ००३७६५६९०५ ००३७६५६९२२ ०४०७३६७

०५५००८८ कविता विनोद खन्ना ७९८ | ००५११२०७५९ | ००५११२१५५६ | ०४०२६०३ जर कोणा व्यक्तीस वर नमुद सदर शेअर्ससंदर्भात दावा/वर नमुद अर्जदारांच्या नावे सदर दुय्यम भागप्रमाणपत्र वितरणास कोणताही आक्षेप असल्यास त्यांनी त्यांचे दावा किंवा आक्षेप सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १५ (पंधरा) दिवसांत सादर करावेत. आजच्या तारखेपासून १५ (पंधरा) दिवसांत जर कंपनीकडे सदर भागप्रमाणपत्रसंदर्भात कोणताही दावा प्राप्त न झाल्यास दय्यम भागप्रमाणपत्र वितरीत केले जाईल. सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येत आहे की, वर नमुद प्रमाणपत्रासह

गोदरेज इंडस्ट्रीज लिमिटेडकरिता

सही/ तेजल जरीवाला

ठिकाण : मुंबई एंक : ११ जानेवारी, २०२०

कोणताही व्यवहार करू नये.

कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी (एफसीएस ९८१

#### NOTICE

Notice is hereby given to public at large that my client Dinaco Darshan Co-op. Hsg. Soc. Ltd., the Society is going under self-redevelopment for the property, more particularly described in the

All persons having or claiming any right, title, claim, demand or estate interest in respect of the said property or to any part thereof by way of sale, exchange, mortgage, let, lease, lien, charge, trust, possession, easement, attachment of whatsoever nature or otherwise are hereby requested to intimate to the undersigned in writing at the address mentioned below of any such of publication hereof, failing which it shall be presumed that there are no claims and that claims

Structure consisting of 2 wings namely A and B comprising of Ground + 3 upper floors land admeasuring about 1204.01 sq. yards i.e. 1006.7 sq. mtr. or thereabout on land bearing survey no. 281, Hissa no. 1(part) and C.T.S. No. 693 in Village Dahisar, Taluka Borivali, District Mumbai Suburban and located at Damodar Mhatre Road, Dahisar (West), Mumbai – 400068.

Mr. Ajit O. Upadhyay

# या देशात मिळणार आठवड्यात तीन दिवस सुटी, फक्त ६ तासांची असणार शिफ्ट!

म्हटले

यांनी

:बकर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण कमी करण्यासाठी विविध अनेक उपाययोजना राबवण्यात येत आहेत. जपानम ध्ये कर्मचाऱ्यांनी जास्तीतजास्त वेळ कुटुंबीयांसोबत घालवावा, यासाठी काही योजना आखण्यात आल्या आहेत. त्याचे सकारात्म क परिणाम दिसू लागल्यावर इतर देशांनीही अशाच योजना राबण्यास सुरुवात केली आहे.

फिनलॅंडमध्ये आता चार

## अपघातग्रस्त विमानातून मदतीसाठी संपर्क नाही

तेहरान, दि.१० : युक्रेनच्या अपघातग्रस्त विमानाने मदतीसाठी संपर्क साधला नसल्याचे इराणच्या तपास अधिकाऱ्यांनी गुरुवारी स्पष्ट केले. विमानतळाकडे परतत असताना विमानाचा स्फोट होऊन बुधवारी १७६ जणांचा मृत्यू झाला होता. मात्र, वैमानिकाने कोणताही संवाद साधला नसल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे. दरम्यान, दोन्ही ब्लॅकबॉक्स सापडले असून त्यातील काही भाग उद्धवस्त झाल्याने संपूर्ण माहिती मिळविणे अवघड असल्याचेही सूत्रांनी म्हटले

आहे. युक्रेन इंटरनॅशनल एअरलाइन्सचे हे प्रवासी विमान बुधवारी तेहरानजवळच कोसळले त्यातील बहुसंख्य प्रवासी इराणी आणि युक्रेनी नागरिक बोइंग ७३७ प्रकारच्या या पीएस ७५२ विमानाने येथील इमाम खामेनी विमानतळावरून सकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी युक्रेनम ार्गे कॅनडाकडे जाण्यासाठी उड्डाण केले. मात्र, दोन मिनिटांतच त्याचा रडारशी संपर्क तुटला आणि विम ानतळापासून ४५ किलोमीटरवरील शहरयार प्रांतातील खलज अबाद येथे ते कोसळले. दुसऱ्या विम ानातील प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, ज्वालांनी लपेटलेले विमान वेगाने जिमनीवर येत होते. ते कोसळताच मोठा रूफोट झाला. त्यात इंधनाचा प्रचंड साठा असल्याने तसे घडले असावे.

तपासकामात मदत करण्यासाठी युक्रेनचे तज्ज्ञ तेहरानमध्ये आल्याचे युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमिर झेलेन्र-की यांनी म्हटले आहे. अपघाताबद्दल आपण इराणचे अध्यक्ष हसन रूहानी यांच्याशी बोलणार असून, सध्या तरी अपघातामागच्या कारणांचा शोध घेण्यास आमचे प्राधान्य असल्याचेही त्यांनी सांगितले. प्राथमिक तपासात, लेझर किंवा अन्य इलेक्ट्रोमॅश्नेटिक उपकरणाच्या मदतीने हा घातपात घडविला नसल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

#### दिवसांचा आठवडा प्रस्ताव आला

करण्याचा आणण्यात आहे. क म'चाऱ्यां ना आठवड्यातील फक्त चार दिवस करायचे तीन दिवस सुटी मिळणार आहे.तसेच कर्मचाऱ्यांच्या काम ाची ८ तासांची वेळही कमी करण्यात येणार आहे. त्यांची कामाची वेळ फक्त ६ तासांची असेल. फिनलॅंडच्या

पंतप्रधान

मरीन यांनी हा

पंतप्रधान त्यानुसार काम असून

नमुना क्र.७५ सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय

बृहन्मुंबई विभाग मुंबई

चौकशीची जाहीर नोटीस

सार्वजनिक न्यासाचे नाव: HUNGER CARE

SHREE BACHAJEE SURAJ SINGH...अर्जदार.

येते की, सहाय्यक धर्मादाय आयुक्त-१०, बृहन्मुंबई

विभाग, मुंबई हे वर नमूद केलेल्या अर्ज यासंबंधी

१९५० चे कलम १९ अन्वये खालील मुद्यांवर चौकशी

१) वर नमूद केलेला न्यास अस्तित्वात आहे काय? आणि

सदरचा न्यास सार्वजनिक स्वरुपाचा आहे काय?

२) खाली निर्दिष्ट केलेली मिळकत सदर न्यासाच्या

अ) जंगम मिळकत : रोख रु. १०००/-

यावयाची असेल अगर पुरावा देणेचा असेल त्यांनी

त्यांची लेखी कैफियत ही नोटीस प्रसिध्द झाल्या

तारखेपासून तीस दिवसांचे आंत या कार्यालयाचे वरील

पत्त्यावर मिळेल अशा रितीने पाठवावी. त्यानंतर आलेल्या

कैफियतीचा विचार केला जाणार नाही. तसेच मदतीत

कैफियत न आल्यास कोणास काही सांगावयाचे नाही

असे समजून चौकशी पुरी केली जाईल व अर्जाचे

ही नोटीस माझे सहीनिशी व मा. धर्मादाय आयुक्त

सही/-

अधीक्षक (न्याय),

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय,

बृहन्मुंबई विभाग, मुंबई

महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे शिक्क्यानिशी आज दिनांक

PUBLIC NOTICE

This is to notify that our clients propose to

purchase Flat No. C1-503A & C1-503B,

on the 5th floor of the Building known as Purvi CHS Ltd., situated at Sundervan Complex, Off. Lokhandwala Road, Andheri (W), Mumbai - 400 053, area

admeasuring 36.72 sq. metres and 32.38 sq. metres Carpet along with one Car

Parking Spaces therein, owned by Mr.

Any person or persons having any claim against or in the aforesaid property by way

of inheritance, mortgage, possession, sale, gift, lease, lien, charge, trust,

maintenance, easement, transfer, license,

understanding, arrangement either

agitated in any litigation or otherwise or

hereby required to make the same known

any other right or interest whatsoever are

Neeraj Agarwal.

निकालाबाबत योग्य ते आदेश दिले जातील.

०७/०१/२०२० रोजी दिली.

ब) स्थावर मिळकत : निरंक

मालकीची आहे काय?

सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम

(अक्षरी रू. एक हजार केवळ)

मुंबई-४०००१८

अर्ज क्रमांक : सधआ-१० / ३१९७ / २०१९

CHARITABLE TRUST...बाबत.

धर्मादाय आयुक्त भवन, २ रा मजला, ८३ डॉ. ॲनी बेझंट रोड, वरळी,

आणला आहे. सना मरीन ३४ वर्षांच्या सर्वात तरुण म्हणून त्यांनी

नेहमी चर्चेत असतात. आणलेल्या या नव्या प्रस्तावामुळे त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. कर्मचाऱ्यांनी कु दुंबीयां साठी जास्तीतजास्त वेळ द्यावा आणि आपले छंद जोपासण्यासाठीही त्यांना वेळ मिळावा यासाठी हा प्रस्ताव आणल्याचे सना मरीन यांनी सांगितले.

जाहीर सूचना सर्व संबंधित व्यक्तींना येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील (१) श्री. विशाल गिरीष गोहील, (२) श्री. आशिष गिरीष गोहील यांनी दिनांक ३१ डिसेंबर, २०१९ रोजीचे विक्री करारनामानुसार टेनामेन्ट क्र.२१/ १२१, दहिसर ई.डब्ल्यु.एस. श्री दत्ता को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड एम.एच.बी. कॉलनी, चुनाभट्टी, एस.एन. दुबे रोड, दहिसर (पुर्व), मुंबई-४०००६८ ही जाँगा श्रीमती कैलाशबेन व्ही सरवैया यांच्याकदन खरेदी केली आहे आणि त्यांनी कळविले आहे की, उपरोक्त टेनामेन्टबाबत मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण यांच्याद्वारे वितरीत मुळ मागप्रमाणपत्र दिनांक २०.०५.१९८५ व पत्र दिनांक १८.०४.१९८५, २८.११.१९८४ १०.०५.१९८५ हे हरवले आहेत. जर कोणास सापडल्यास किंवा कोणासही कोणताही दावा अधिकार, हक्क व हित आणि/किंवा आक्षेप नसल्यास त्यांनी वकील आर.आर. कदम यांच्याकडे १४ दिवसांत खाली नमुद केलेल्या पत्त्यावर संपर्क करावा अन्यथा विक्री व्यवहार पुर्ण केला जाईल.

आर.आर. कदम वकील उच्च न्यायालय बी/१०९, १ला मजला, सचिन नग कोहौसोलि., रविंद्र हॉटेल समोर, एस.व्ही रोड, दहिसर (पुर्व), मुंबई-४०००६८ मोबा.:९८६९०६९१२ दिनांक:११.0१.२0२0

नमुना क्र.७५ सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय बृहन्मुंबई विभाग मुंबई धर्मादाय आयुक्त भवन, २ रा मजला ८३ डॉ. ॲनी बेझंट रोड, वरळी,

चौकशीची जाहीर नोटीस अर्ज क्रमांक : सधआ-१० / ३६५१ / २०१९ सार्वजनिक न्यासाचे नाव : SARP FOUNDATION ...बाबत. DINESH NANDKUMAR MORE ...अर्जदार.

मुंबई-४०००१८

येते की, **सहाय्यक धर्मादाय आयुक्त-१०, बृहन्मुंबई** विभाग, मुंबई हे वर नमूद केलेल्या अर्ज यासंबंधी सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० चे कलम १९ अन्वये खालील मुद्यांवर चौकशी

१) वर नमुद केलेला न्यास अस्तित्वात आहे काय? आणि सदरचा न्यास सार्वजनिक स्वरुपाचा आहे काय? २) खाली निर्दिष्ट केलेली मिळकत सदर न्यासाच्या

मालकीची आहे काय?

अ) जंगम मिळकत : रोख रु. १०००/-(अक्षरी रू. एक हजार केवळ) ब) स्थावर मिळकत : निरंक

सदरच्या चौकशी प्रकरणामध्ये कोणास काही हरकत घ्यावयाची असेल अगर पुरावा देणेचा असेल त्यांनी त्यांची लेखी कैफियत ही नोटीस प्रसिध्द झाल्या तारखेपासून तीस दिवसांचे आंत या कार्यालयाचे वरील पत्त्यावर मिळेल अशा रितीने पाठवावी. त्यानंतर आलेल्या कैफियतीचा विचार केला जाणार नाही. तसेच मुदतीत कैफियत न आल्यास कोणास काही सांगावयाचे नाही असे समजून चौकशी पुरी केली जाईल व अर्जाचे निकालाबाबत योग्य ते आदेश दिले जातील.

ही नोटीस माझे सहीनिशी व मा. धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे शिक्क्यानिशी आज दिनांक ३१/१२/२०१९ रोजी दिली.

सही/-प्र अधीक्षक (न्याय), सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, बृहन्मुंबई विभाग, मुंबई

VIP

#### राजा बहाद्र इंटरनॅशनल लिमिटेड

३रा मजला, अंबालाल दोशी मार्ग, फोर्ट, मुंबई-४००००१.

**मः**एल१७१२०एमएच१९२६पीएलसी००१२७३ द्र.क्र.:०२२-२२६५४२७८, **फॅक्स:**०२२-२२६५५२१०

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्कायरमेंटस) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ४७(१)(अ) नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३१ डिसेंबर, २०१९ रोजी संपलेल्य तिमाहीकरिता कंपनीचे अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष (एकमेव व एकत्रित) मान्यता देणे याकरित पुरुवार, ३० जानेवारी, २०२० रोजी दु.३.००वा कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे. सदर बोर्ड मिटींगची सूचना कंपनीच्या http:/ www.rajabahadur.com/nac.php वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजेच्या

> मंद्रळाच्या वतीने व करित राजा बहादूर इंटरनॅशनल लिमिटेड आकाश जोश

कंपनी सचि व सक्षम अधिकारी

नोंदणीकृत कार्यालय: हमाम हाऊस,

ई-मेल:investor@rajabahadur.com वेबसाईट:www.rajabahadur.com

www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध

दिनांक: १०.०१.२०२० ठिकाण: मुंबई

#### व्ही .आय.पी. इंडस्ट्रीज लिमिटेड

Sd/- Hon. Secretary

नोंदणीकृत कार्यालय: पाचवा माळा, डिजीपी हाऊस, ८८-सी, ओल्ड प्रभादेवी रोड, मुंबई - ४०० ०२५. सीआयएन: एल२५२००एमएच१९६८पीएलसी०१३९१४

टेलि: ०२२-६६५३९००० फॅक्स: ०२२-६६५३९०८९ ई-मेल -investor-help@vipbags.com

#### शेअर हस्तांतरणासाठी सचना

६ नोव्हेंबर २०१८ रोजीच्या सेबीच्या परिपत्र क्र.सेबी/एचओ /एमआयआरएसडी/ डीओएस३ / सीआयआर/ पी/ २०१८/९३९ च्या कलम २ (सी)अनुसार खालील नोटीस दिली गेली आहे. ज्यामध्ये खालील ट्रान्सफरी ने व्ही.आय.पी इंडस्ट्रीज. लिमिटेड (कंपनी) च्या इक्वीटी समभागांची रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट्सच्या हस्तांतरणासाठी हस्तांतरण देयके दाखल केर्ल आहेत. त्याच्या तपासणीअंती असे आढळून आले कि हस्तांतरकांची स्वाक्षरी एकतर उपलब्ध नाही किंवा ती खुप वेगळी आहे.

1	····	ч -		,···•	यथपासून		सख्या	
I	?	००४१८०२	राजेंद्र त्रिपाठी	३६०९	२८९९९९१	२९००५९०	६००	१. रजनी गर्ग
								२. अशोक कुमार गर्ग
7	कोणतीही व्यक्ती जी उपरोक्त हस्तांतरणावर वैध पुराव्यांनुसार काही आक्षेप घेऊ इच्छिते, ती व्यक्ती हि जाहिरात/ प्रकाशनाच्या							
7	तारखेपासून ३० दिवसाच्या आत कंपनीला तिच्या नोंदणीकृत कार्यालयाच्या किंवा रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंट्स लिंक इनटाइम इंडिया							
3	प्रायव्हेट लिमिटेड ( युनिट : व्ही.आय. पी इंडस्ट्रीज लि) : सी -१०१, २४९ पार्क, एल बी एस मार्ग, विक्रोळी (पश्चिम) मुंबई - ४००							
	०८३ . टेली + ९१ ०२२ ४९१८६२७० फॅक्स + ९१ ०२२ ४९१८६०६० येथे लिह शकतात. जर ३० दिवसाच्या कालावधीत कंपनीला							

आक्षेप मिळाला नाही तर कंपनी उपरोक्त प्रकरणाच्या हस्तांतरण प्रक्रियेत पुढे जाईल आणि हे असे मानले जाईल कि हस्तांतरण विरुद्ध

क्र.

कोणाकडनही कोणताही आक्षेप नोंदवला नाही, उपरोक्त समभागांचे त्यानंतर कंपनी विरुद्ध कोणतेही दावा / दायित्व राहणार नाही, दिनांक: ११ जानेवारी, २०२०

व्ही. आय. पी. इंडस्ट्रीज करित

आनंद डागा

कंपनी सचिव आणि हेड - लिगल

claim accompanied with all necessary and supporting documents within 14 days from the date if any, have been waived off and the undersigned shall proceed to issue a Title Certificate in **SCHEDULE OF PROPERTY** All that the Dinaco Darshan Co-operative Housing Society Ltd., having One Building

. G-1, Akshat, Ram Mandir Road Ext., Babhai, Borivali (West), Mumbai- 400091.

Office No. 20, 2nd Floor, Sujat Mansion S.V. Road, Andheri (W), Mumbai - 58 Ph: 26244850 / 26248632

in writing to the undersigned within a period of 7 days from the date of publication hereof. If no claim is made as aforesaid, our clients will be at liberty to complete the transaction in respect of the said proposal without any reference or regard to any such purported claim, right or interest which shall be deemed to have been waived for all interests and purposes and not binding on our clients. Sd/-

Legal Remedies

Advocates, High Court